

Date: August 04, 2025

To
BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street
Mumbai-400001

Scrip Code: 538777; Scrip ID: ASIACAP

Sub: Submission of Newspaper Publications regarding the Notice of 41st Annual General Meeting and information on E-voting pursuant to Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed copies of the Notice published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers on August 03, 2025.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For ASIA CAPITAL LIMITED

prateek Digitally signed
by prateek
sharma
sharma Date: 2025.08.04
13:28:19 +05'30'



Prateek Sharma
Company Secretary & Compliance Officer
M. No. A49283

Encl: as above

दैनिक
मुंबई लक्षद्वीप
मराठी वृत्तपत्र

ACTIVE TIMES

INS MEMBER

English Daily

M.S.MEDIA & PUBLICATIONS PVT. LTD

A / 502 kesar Plaza, Charkop Market, Kandivali (W), Mumbai-400067. Tel. : 022-28601276 / 28697645 / 47 / 32909151. Fax: 022-28682744

जावक क्र.

दिनांक 02-08-25

To

Ad Master Agency
Jamali Mansion, 1st Floor,
113 Mody Street,
Fort, Mumbai - 400 001

Sub: advertisement not published

As per our r no 9040 client name ASIA CAPTITALS.

Date 02.08.25 advertisement was not published in Mumbai Lakshadweep & Active times

But same advt published date 03.08.25. Mumbai Lakshadweep. & Active times.

Thanking you,

Yours Faithfully,

Manoj Gandhi

Manoj Gandhi.

Advertising & Marketing Manager.



Looking For Higher FD Returns These Banks Offer Best Rates For 2-Year Deposits— Check List

New Delhi.(Agency)

Fixed deposits (FDs) are a trusted way to grow your savings with low risk and assured returns. While most people think of big public or private banks for FDs, Small Finance Banks (SFBs) are now gaining attention for offering higher interest rates. These banks are banked by the RBI and focus on reaching underserved communities which makes them both secure and rewarding for investors.

If you're looking to earn more from your fixed deposits, some Small Finance Banks (SFBs) are offering the highest interest rates right now. Here's a look at the top rates on two-year FDs (up to Rs 1 crore) for regular, non-senior citizen investors. We'll also show how a Rs 1 lakh investment can grow over this period. The data has been compiled by BankBazaar, as of July 25. While higher FD rates from SFBs are tempting, it's wise to stay within the Rs 5 lakh DICGC insurance limit per bank. Always check if the bank is RBI-registered, understand withdrawal rules, and consider tax on interest. Spreading deposits across banks can help balance safety and returns.

Despite USA Tariff Pressure, RBI Is Expected To Cut Key Rates As India Pushes For Growth

New Delhi.(Agency)

The Reserve Bank of India (RBI) is expected to announce a 25 basis points (bps) cut in the repo rate during its Monetary Policy Committee (MPC) meeting scheduled from August 4 to 6, 2025, according to a State Bank of India (SBI) report. The report describes this frontloaded rate cut as an "early Diwali" boost that could stimulate credit growth ahead of the festive season in FY26, which is also frontloaded. Historical data shows that a similar 25 bps cut in August 2017 resulted in an incremental credit growth of Rs 1,956 billion by Diwali, with nearly 30 percent of this in personal loans.

Diwali, being one of India's major festivals, typically sees increased consumer spending, and a lower interest rate environment helps drive credit demand during this crucial period. The report highlights that credit growth strongly picks up when an early festive season is preceded by a rate cut. It also notes that inflation has remained within RBI's target band for several months, so maintaining a restrictive policy stance risks causing output losses that are difficult to reverse. Monetary policy effects come with a lag; thus, waiting for inflation to decline further or visible growth slowdown before cutting rates could harm the economy more severely. The report suggests that the cost of inaction is significant, while the marginal benefit from waiting is limited. Furthermore, central banks have a dual mandate to maintain price stability and support output stabilization. The report warns against a Type II error — failing to cut rates now assuming low inflation is temporary — which may prolong low inflation but worsen the output gap. In summary, with factors like tariff uncertainties, GDP growth, CPI forecasts for FY27, and the early festive season in FY26 all frontloaded, RBI's anticipated 25 bps repo rate cut aims to balance inflation control with boosting economic growth and credit expansion before the important Diwali period.



PUBLIC NOTICE

The general public is hereby informed that the shop mentioned below (referred to as the premises) is owned by Shivani Vijay Pawar, aged 31 years, Aadhar No. 8973 8129 5812, PAN No. CUPP9463H1 and the address of the said premises is: U/5, Chinchwadi Amar Co-Op. Hsg. Society Ltd., Nanubhai Bhuleskar X-Road, Near Bombay Talkies Compound, Malad (West), Mumbai-400064. The area of the said premises is 150 Sq. Ft. (Carpet Area), and said premises Adani Electricity Bill CA No. 15317992 is in the name of Akash Patil. Also, the Share Certificate No. 33, Reg. No. 58 is located in Western Suburbs Mumbai District. The said premises is owned by me i.e. Mrs. Surana Sunil Pawar, aged 37 years, Aadhar No. 4016 5442 6053, PAN No. ANYTG1404D and I am buying the said land permanently from Shivani Vijay Pawar. She is the legal owner of the above land and there is no other legal owner except her. If any person has any claim or right, interest and demand on the above mentioned property, they should send their claim to the address given below within 15 days from the date of this advertisement.

Place : Mumbai | Date : 03/08/2025

Sd/- Adv. Prathmesh Shrihari Pathare
Add.: Yashwanth Bungalow, Pannalal Ghosh Marg, Near Hiranandra Nivas, Malad (West), Mumbai-400064. Contact No: 8824844881.

PUBLIC NOTICE

Public at large be hereby informed that, Mr. Vijay Pratap Kawde was the Owner of Flat No.11, Ground Floor, Bldg. No. E/3, Priscilla Co-op. Hsg. Soc. Ltd., Dias & Pereira Nagar, Umele, Naigaon (W), Taluka-Vasai, Dist.-Palghar, (the said Property) and he died intestate on 02/08/2004 leaving behind him Smt. Pooja Vijay Kawde (Wife), Deepthi Vijay Kawde (Daughter), Shweta Vijay Kawde (Daughter) and Bobby Vijay Kawde (Son) as his only heirs and legal representatives and during his lifetime he has nominated his wife Smt. Pooja Vijay Kawde as his nominee and accordingly as per Nomination, the Society has transferred the said Property and the Shares in the name of Smt. Pooja Vijay Kawde, after making legal heirs formalities as per bye laws of the Society, if any legal heirs, person, firm, company, bank etc having any objection or having any claims encumbrances, liens, rights, etc are hereby notified to submit their objections and/or claims encumbrances, liens, objections, rights etc within a period of 14 days from the date of this notice. If no such claims, encumbrances, liens or objections are received, failing which my clients shall be deemed to be satisfied that the said property is clear, marketable title and free from all encumbrances.

Mr. Plus S. D' mello (Advocate)
M/s. S. P. Consultants,
Office : 1st Floor, Anita Shopping Centre, Opposite Post Office, Navghar, Vasai Road (W), Tal-Vasai, Dist-Palghar 401202. Date: 03/08/2025

PUBLIC NOTICE

The general public is hereby informed that the house mentioned below (referred to as the premises) is owned by Prathmesh Shrihari Pawar aged 35 years PAN No. AUPP1828N and the address of the said premises is: First Floor, U/5, Chinchwadi Amar Co-Op. Hsg. Society Ltd., Nanubhai Bhuleskar X-Road, Near Bombay Talkies, Compound, Malad (West), Mumbai-400064. The area of the said premises is 250 Sq.Fts. (Carpet Area) and said premises Adani Electricity Bill CA No. 15160997 is in the name of Prathmesh Shrihari Pawar. Also the share certificate No. 36, & Reg. No. 57 are in the name of Vijay Pandurang Pawar who Transfer No. 79 Dated 02/01/2020 & situated at Western Suburbs Mumbai District. Now the said premises is owned by me i. e. Smt. Sanita Devram Gadge, aged 55 years, Aadhar No. 6890 1594 6003, PAN No. ALARG0212D and I am purchasing the said land permanently from Prathmesh Shrihari Pawar aged 35 years and Vijay Pandurang Pawar. Both of them are the legal owners of the above land and there is no other legal owner except them. If any person has any claim or right, interest and demand on the above mentioned property, they should send their claim to the address given below within 15 days from the date of this advertisement.

Place : Mumbai | Date : 03/08/2025

Sd/- Adv. Prathmesh Shrihari Pathare
Add.: Yashwanth Bungalow, Pannalal Ghosh Marg, Near Hiranandra Nivas, Malad (West), Mumbai-400064. Contact No: 8824844881.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Original Share Certificate No. 17 for 5 fully paid up share of Rs. 50 EACH bearing Distinctive numbers from 81 TO 85 (BOTH INCLUSIVE) issued by the Maharashtra Ashok Co-operative Housing Society Limited, Gandhigram Road, Juhu, Mumbai-400049 standing in the name of Smt. Parminder Subhash Dhawal with respect to Flat No.42, Maharashtra Ashok Co-op. Housing society Ltd. has been reported lost and untraceable and relevant application for issue Duplicate Share Certificate in lieu of the lost original Share certificate No. 17 has been made to the Secretary/Chairman of the Society by Member.

Any person's, legal entities and institutions having any claim/objection (if any) for and in respect of the issuance of duplicate share certificate the same should be made notified within 7 days from the date of publication of this notice, addressed to the Secretary of Society failing which claim/objection if any shall be deemed to have been waived/abandoned and Society shall proceed to issue duplicate share certificate as requisitioned.

For Maharashtra Ashok Co-operative Housing Society Limited
Sd/-
Hon. Secretary
Through Advocates, V. Kadam Associates
Mobile 9820229171
Place : Mumbai Date : 03/08/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. JARRAR (ZARRAR) AHMED ABDULLAH residing at Plot No. 1_2 & 4 New Bharat Nagar Sahakar Gruhirman Sanstha Ltd. Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 51 Holding Share Certificate No. 150 & Registration holder of 10 fully paid up share of Rupees Fifty Rs.50/- each numbered from 1491 to 1500 has lost the Original Share Certificate. Any Person's having any claim in respect of the said share and/or the said Flats by way of transfer, Mortgage, Charge lien or in any other basis may inform about his claim with necessary particulars to the undersigned, with a period of 15 (Fifteen) days from the date of publication of this Notice, failing which no claim thereafter would be recognized by the Society and Duplicate Share Certificate would be issued by the Society to the said member.

Sd/-
JARRAR (ZARRAR) AHMED ABDULLAH
Place: Mumbai / Date: 03-08-2025

PUBLIC NOTICE

Shri. Ashok Manohar Satam and Shimrati Shubhangi Ashok Satam a Member of the Samrat Millennium Paradise Co-operative Housing Society Ltd. having, address at Gokul Township, Virar West 401303 and holding flat No. D/116 in the building of the society, died on 30/01/2022 and 12/05/2012 respectively without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest or sale of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 am to 5 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Samrat Millennium Paradise
Co-op. Housing Society Ltd
Sd/-
Place: Virar West
Date: 03/08/2025
Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that all original agreement for sale executed between (1) Builder Mrs. V.N. Enterprises and Mrs. Shilpa M. Mehta & Sarita M. Mehta (2) Agreement for sale executed on 04.02.1993 registered by Declaration Under Document No.BM329/97 on 23.01.1997 between Mrs. Shilpa M. Mehta & Sarita M. Mehta and Mr. Chandrakant Amarnam D. & Mr. Ravindra Mottal Sanghvi (3) Release Deed dated 30.11.2005 registered under Document No. Vasa3-0858/2005 executed in favour of Mr. Chandrakant Amarnam D. & Mr. Ravindra Mottal Sanghvi. (4) Registered agreement for sale executed and registered under Document No. Vasa4-1853/2014 dated 25.03.2014 between Mr. Chandrakant Amarnam D. & Mr. Neena Arvind Singh & Mrs. Asha Surendra Singh along with original share certificate bearing No.40 distinctive No.196 to 200 in respect of Flat No.13, 1st Floor, in D-wing of "LILAVATI NAGAR CHS. Ltd." Near Chandan Naka, Nallasopara (East) and same is constructed on land bearing Survey No.100Part of Village-Achole, Tal-Vasai, Dist.-Palghar has been lost and misplaced somewhere and could not be found till date and online missing complaint has been lodged at Achole Police Station bearing No.11931/2025 and if anybody have found the said original agreements along with share certificate kindly inform to me within 14 days from the publication of this notice at Flat No.2, New Avishkar, Behind Sangam Medical, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar and if any transaction is done on the basis of said agreement shall not be binding on my client and my client shall not be held responsible for same, please note.

Sd/-
Mr. Arun S. Singh
(Advocate High Court)
Date: 03/08/2025

PUBLIC NOTICE

Take Notice that My Client Christian Ramkedi Church (the "Owner"), has been handed over to us Case for the examination of Title and also for issuing Certificate Of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation. of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the "Said Property". All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/ settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with notariarily certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 117/122, Satyam Shivam Shopping Centre, 1st Floor, Opp. Railway Station, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within Fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand in or to the said Property, and such right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
All that piece or parcel of Non Agricultural Land Property On Land bearing (Old) Survey No. 70, C.T.S. No. 2208, Area = 252.00 Sq. Mtrs. Out of Total Area = 34569.90 Sq.Mtrs as per Property Card. Situate at Village-Dhovli, Tal.-Vasai, Dist.-Palghar and within the limits of Vasai Virar City Municipal Corporation. Pin Code No. 401 201. Dated this 03rd August, 2025.

Adv. Benson W. Pen
Advocate



ASIA CAPITAL LIMITED

CIN: L65993MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhghai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400 056 Phone: 022-26100787/ 801/ 802
Email: asiacapitallimited@gmail.com Website: www.asiacapital.in

Notice of 41st Annual General Meeting, Book Closure and Remote E-Voting Information

NOTICE is hereby given that the 41st ANNUAL GENERAL MEETING OF ASIA CAPITAL LIMITED to be held on Monday, August 25, 2025 at 12:00 p.m. at the registered office of the Company at 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhghai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400056 to transact the Business, as set out in the Notice of AGM. Notice is also hereby given that pursuant to the provisions of the Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 read with Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Tuesday, the 19th day of August, 2025 to Monday, the 25th day of August, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

The copies of the Notice of the Meeting, Annual Report for the financial year ended March 31, 2025 and remote e-voting details have been sent to all members individually at their email id/registered addresses in the prescribed mode. The date of completion of dispatch of the notices to the shareholders is Friday, 01st August 2025. These documents are also available on the Company's website www.asiacapital.in for download by the members and kept at the Registered Office of the Company for inspection by Members. Members, who do not receive the Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same at the Registered Office of the Company.

The Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-Voting Services provided by National Securities Depositories Ltd (NSDL). All the businesses as set out in the notice of AGM may be transacted by electronic mode.

The e-voting period commences on Thursday, August 21, 2025 (9:00 a.m. IST) and ends on Sunday, August 24, 2025 (5:00 p.m. IST). Voting shall not be allowed beyond the said date and time. Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, August 18, 2025 may cast their vote electronically through remote e-voting. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, August 18, 2025, will be provided the notice through mail after the cut-off date and such members may also obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or RTA, Indus Sharehouse Private Limited. However, if the members are already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Advocate Sanjay Kumar Laite, Office No. 207, 2nd Floor United Business Park, Behind Old Pass Post Office, Road No. 11, Wagale Estate, Thane (West)- Mumbai-400604 (email id: sanjay@jupiterlegal.in) has been appointed as Scrutinizer for the e-voting process.

The detailed procedure for remote e-voting is contained in the Notice of the AGM. Any query/grievance relating to e-voting can be addressed to the Company to Asia Capital Limited, 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhghai Patel Road, Vile Parle (W), Mumbai- 400 056, Tel: 022-26100787/ 801/ 802, Email: compliance@asiacapital.in or the Registrar and Share Transfer Agent of the Company or evoting@nsdl.co.in.

Members may also write to NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013.

By the order of the Board
For Asia Capital Limited
Sd/-
Prateek Sharma
Company Secretary & Compliance Officer
M. No. A49283

Notice of Book Closure and Cut-off Date

Type of Security	Book Closure	Cut-off Date	Purpose
Equity share of face value and paid up value of Rs. 10/- each	Tuesday, August 19, 2025 to Monday, August 25, 2025 (both days inclusive)	Monday, August 18, 2025	41st Annual General Meeting to be held on Monday, August 25, 2025 at 12:00 p.m. at the registered office of the Company at 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhghai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400056

Date: August 01, 2025
Place: Mumbai

MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LTD.

Corporate Office:- Agasty Corporate Park, Piramal, Amit Building, Unit No. 203, 2nd Floor, B Wing, Sunder Bung, Kurla West, Mumbai Maharashtra 400 070 India. CIN - U65922MH2007PLC169791. Regional Office: 7-A Patil Complex, 1st Floor, Near Main S.T. Bus Stand, Ganeshpeth, Nagpur 440009

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. The undersigned is the Authorised Officer of Mahindra Rural Housing Finance Limited under the above said Act. In exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, the authorised officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them, the content of which is re-produced below.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
1.	XSEMATM01219534 FIN - 1675849 Service Branch: THANE AAKASH RAMDHAN SURWADE, NAMRATA AAKASH SURWADE, R/O- FLAT NO 105, SHREE VITTHAL DARSHAN, BUILDING NEAR POOJAWADI NANDIVALI DOMIVALI EAST THANE, MH- 421202	Demand Notice Date : 17-04-2025 Rs. 1751761.8/- (Rupees Seventeen Lakh Fifty One Thousand Seven Hundred Sixty One Rupees And Eighty Paise Only)	ALL THE PIECE AND PARCEL OF THE LAND WITH CONSTRUCTION THEREON, FLAT NO 406, 4TH FLOOR BAHINAI BHAVAN S.NO 222 OF VILLAGE BADLAPUR TQ AMBARNATH DIST- THANE TOTAL BUILD UP 27.10 SQ MTR FOUR BOUNDRIES - EAST- SIDEVIEW OF VISHWASHRAO AND OTHERS, WEST -WAY TOWARDS MR DEVENDRA JOSHI RESIDENCE , SOUTH - WAY TOWARDS MANJREKAR RESIDANCE NORTH -WAY TOWARDS MAJHAN RESIDANCE
2.	XSEMVSI01200566 FIN - 1654465 Service Branch: VASAI AMIT JAWAHARLAL MISHRA, NEHA AMIT MISHRA, R/O -FLAT NO .D/206 SAI DEEP PLAZA BUILDING NO.05 CHSL NEAR MALL, NALLASOPARA EAST PALGHAR, THANE NALLASOPARA, MH- 401209	Demand Notice Date : 17-04-2025 Rs. 1499691.2/- (Rupees Fourteen Lakh Ninety Nine Thousand Six Hundred Ninety Nine Rupees And Two Paise Only)	ALL THE PIECE AND PARCEL OF THE LAND WITH CONSTRUCTION THEREON, FLAT NO 404, 4TH FLOOR, B WING, BUILDING NO 03, TYPE C1 PARAMOUNT ENCLAVE PHASE 2 S.NO 1023/7, VILLAGE MAHIN TQ PALGHAR, DIST- PALGHAR, MUMBAI TOTAL PLT AREA 25.99 SQ MTR FOUR BOUNDRIES- EAST- AS PER PLAN, WEST- AS PER PLAN, SOUTH -AS PER PLAN, NORTH -AS PER PLAN.

Pursuant to the above, notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LIMITED, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated herein above, together with further interest at 25p.m. from the date(s) mentioned above till the date of payment and/or realization of the dues. The above said Borrowers are hereby advised to make the payment to the company as aforesaid, failing which the company shall, proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences.

Place: Vasai, Thane
Date : 03/08/2025
Sd/- Authorised Officer
(Mahindra Rural Housing Finance Ltd.)

HEADS UP VENTURES LIMITED

CIN : L52390MH2011PLC213349

Regd. Office: Plot No. E-132, MIDC, Tarapur Industrial Area, Boisar, Dist : Palghar - 401506.
Corporate Office: 608 Aryan Work Space, Near Navkar Classes Gulbai Tekra Ahmedabad, Jodhpur Char Rasta, Ahmedabad, Ahmadabad City, Gujarat, India, 380015 Email: cs@huvl.in, Website: www.huvl.in

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025.

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended		
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Unaudited)	30.06.2024 (Audited)	31.03.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)		
1.	Total Income from operations (net)	1224.840	144.300	18.300	225.780	1224.840	144.300	18.300	225.780
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	291.420	129.510	-23.190	159.840	291.420	129.510	-23.190	159.840
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	291.420	110.090	-23.090	139.380	291.420	110.090	-23.090	139.380
4.	Equity Share Capital	2208.260	2208.260	2208.260	2208.260	2208.260	2208.260	2208.260	2208.260
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)	0.000	0.000	0.000	-674.800	0.000	0.000	0.000	-674.800
6.	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic : Diluted :	1.320	0.500	-0.110	0.630	1.320	0.500	-0.110	0.630
7.	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic : Diluted :	1.320	0.500	-0.110	0.630	1.320	0.500	-0.110	0.630

Note : The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30.06.2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30.06.2025 is available on the Stock Exchange websites. Company's website: <https://huvl.in/BSE> Limited : www.bseindia.com
National Stock Exchange of India Limited: <https://www.nseindia.com/Home>

1) The said financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 1st August, 2025.
2) In accordance with the requirements under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Statutory Auditors have performed an Audit of the financial results of Heads Up Ventures Limited for the quarter ended 30th June, 2025. There are no qualifications in the Limited Review report issued for the said period.

Date: 01/08/2025
Place: Ahmedabad
Sd/-
Harsh Pravinbhai Patel
Director
DIN: 10856046

DCB BANK

DCB Bank Ltd., Registered Office:- 6th Floor, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

You the below mentioned borrower(s), co-borrower(s) have availed loan/s facility(ies) from DCB Bank Limited by mortgaging your immovable properties (securities). Consequently to your defaults your loans were classified as non-performing assets. DCB Bank Limited For the recovery of the outstanding dues, issued demand notice under Section 13(2) of The Securitization And Reconstruction Of Financial Asset And Enforcement Of Security Interest Act, 2002 (the Act), the contents of which are being published herewith as per Section 13(2) of the Act read with rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 as and by way of service upon you. Details of the borrowers, co-borrowers, properties mortgaged, outstanding dues, demand notice sent under Section 13(2) and amount claimed there under are given as under

Sr. No.	LOAN A/C. NO.	Borrower, Co-Borrower, Mortgagees & Guarantors Name	Demand Notice Date	Demand Notice Amount
1	DRHLMAD00546893	Mr. Devial Joshi, Mr. Manish Devial Joshi And Mrs. Durga Devi	11-07-2025	Rs. 22,32,619/-
2	DRBLTHN00550049/ DRHLTHN00550031	Mr. Sukumar Kalyansundaram And Mrs. Shradha Sukumar	11-07-2025	Rs. 19,54,853/-
3	DRHLTHN00564002	Mr. Aashish Subhash Gupta, Mrs. Manisha Rishi Gupta And Mr. Subhash Achheal Gupta	11-07-2025	Rs. 18,99,496/-
4	DRBLANE00563445	Mr. Rahul Ramchandra Devakar, Mrs. Priya Vasant Ahire And Mr. Ramchandra Mahadeo Devkar	11-07-2025	Rs. 8,34,271/-

Description of the Immovable Property: All That Property Bearing Flat No. 104 Wing C-1 On First Floor Admeasuring 440 Sq. Ft. Situated At Village In The Building Known As "Gukulham Complex" Constructed On Land Bearing S. No. 93 H. No. 5 Situated At Nandivali Road Shri Swami Samartha Nagar Dimbivi (East) Tal Kalyan Dist. Thane. (The Secured Assets)

Description of the Immovable Property: All That Flat Bearing B/005 On Ground Floor B Wing Admeasuring 575 Sq. Ft Built Up Area In The Building Known As "Laxmikant Co-Operative Housing Society Ltd" Constructed On Land Bearing S. No. 45. H. No. 5 Situated At Nandivali Road Shri Swami Samartha Nagar Dimbivi (East) Tal Kalyan Dist. Thane. (The Secured Assets)

Description of the Immovable Property: All That Flat No. 404 On The 4th Floor Admeasuring 34.20 Sq. Mtrs (368 Sq. Ft) Carpet Area Which is Equivalent To 525 Sq. Ft Built Up Area of The Building Known As "Sardguru Chirpa" Constructed On Land Bearing City Survey Property No. 16655-1668/19 N.A Plot No. 19 Survey No. 54/2 & 5/2 Situated At Village Chinchavali Shekin Tal Khalapur Dist. Raigad. (The Secured Assets)

Description of the Immovable Property: All That Property Bearing Flat No. 303 Admeasuring Area 565 Sq. Ft Le 52.51 Sq. Mtrs On 3rd Floor A Wing In The Society Known As "Saidham Chsl" Constructed of Land Bearing S. No. 93 H. No. 8 Situated At Village Kalher Tal Bhiwandi Dist. Thane. Bounded By - East: Flat No. 302, West: Open Space, South: Open Space, North: Flat No. 304 A-Wing And Stair. (The Secured Assets)

You the borrower/s and co-borrowers/guarantors are therefore called upon to make payment of the above mentioned demanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 days of this notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above-mentioned securities. Your attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act by virtue of which you are at liberty to redeem the secured asset within period stipulated in the aforesaid provision. Please note that as per section 13(13) of the said act, you are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent

हतरसंग कुडल मंदिराच्या नूतनीकरणास सुरुवात

सोलापूर, दि. २ : हतरसंग कुडल येथील किमान १००० वर्षे प्राचीन असलेल्या मंदिर संकुलाचे राज्य पुरातत्व विभागाकडून नूतनीकरण करण्याचे काम सुरु आहे. गूळ, बेल आणि चुना यांच्या मिश्रणाचा वापर करीत तब्बल ४० हून अधिक कारागीर मागील दोन वर्षांपासून या कामात व्यग्र आहेत. यासाठी आतापर्यंत जिल्हा नियोजन मंडळातून ४.४२ कोटी, राज्य

त्याहून सुरक्षित आणि भक्कम बनत असल्याची भावना श्री संगमेश्वर मंदिर समितीचे

विश्वस्त मधुकर बिराजदार

यांनी व्यक्त केली.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती दिवालीनेर चिपकोबाई पटेल या ओपिगन सुट्टि क्र.१२२, निरज इस्टर्नवेल प्रिमायसेस कोहोरोसिंग, मरोळ मधील, अंधो (पुं), मुंबई-४०००१३ येथील जागेच्या माक आहेत, यांचे ०५.०५.२०२४ रोजी निघन झाले आणि त्यांची नात मुलगी कुमारी निगीता मुकेर पटेल यांनी मर्यातेचे शेअर्सद्वारे दबाव केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे.
आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मर्यात समासादाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तान्तरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आशेपे घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आशेपे असल्यास ते ह्या सूनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मर्यात समासादाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणासाठी त्याच्या/त्यांच्या/त्यांच्या दावा/आशेपेच्या पुढावर त्यांच्या/त्यांच्या आणि अन्य पुरावाच्या प्रतीपत्ती मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आशेपे प्राप्त झाले नाहीत, तर मर्यात समासादाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.
आज दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५, मुंबई

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती दिवालीनेर चिपकोबाई पटेल या ओपिगन सुट्टि क्र.१२२, निरज इस्टर्नवेल प्रिमायसेस कोहोरोसिंग, मरोळ मधील, अंधो (पुं), मुंबई-४०००१३ येथील जागेच्या माक आहेत, यांचे ०५.०५.२०२४ रोजी निघन झाले आणि त्यांची नात मुलगी कुमारी निगीता मुकेर पटेल यांनी मर्यातेचे शेअर्सद्वारे दबाव केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे.
आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मर्यात समासादाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तान्तरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आशेपे घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आशेपे असल्यास ते ह्या सूनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मर्यात समासादाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणासाठी त्यांच्या/त्यांच्या/त्यांच्या दावा/आशेपेच्या पुढावर त्यांच्या/त्यांच्या आणि अन्य पुरावाच्या प्रतीपत्ती मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आशेपे प्राप्त झाले नाहीत, तर मर्यात समासादाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल.
आज दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५, मुंबई

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती परमेश्वर सुभाष बाडिवाल हे सदरनिका क्र.४२, महाराज अशोक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सुंदर नगरच्या मागे, शारदा नगर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००४४ (बायुडे सर फ्लॅट म्हणून संदर्भ) या सदर फ्लॅटमधील १००% शेअर्स, हित, अधिकार धारक होत्या. यासाठी नवीन शेअर प्रमाणपत्र क्र.१५ हखले आहे आणि सापडलेले नाही आणि दुय्यम भाग हस्तान्तरण वित्तागमासाठी सोसायटीचे सचिव/अध्यक्षकडे हस्तान्तरित मुळ भाग प्रमाणपत्र क्र.१५ कर्ता अर्ज केलेला आहे.
जर कोणता व्यक्तीस कायदेशीर संस्था आणि संस्थेस किंवा अन्य इतर संस्था यांना दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणबाबत काही दावा/आशेपे (काही असल्यास) असल्यास त्यांनी सदर सूनेचा ताखेप्यासून १५ दिवसांत सोसायटी सचिवाकडे खालील दिलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा कोणतेही दावा/आशेपे असल्यास त्या/त्यांविषयी कोणतेही अर्ज असे समजले जातील आणि दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणची प्रक्रिया समाप्त राहू शकते.
महाराज अशोक को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेडकडता सही/-
मा. सचिव
वकील मार्फत व्ही.काय एमएसएलएड् मोंबा.१६८०२२११६१
दिनांक: ०३.०८.२०२५

जाहीर सूचना
सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येत की गायनीचे: चोवळी, तालुका व पोतलुकडी: वरई, जिल्हा व तुळुडी: वरई येथील सर्व नंबर ८३/२/१/५, शे. ०.०२.२१, पो. ख. ०.००.२२, आओपीसी ०.६९ पे. व सर्व नंबर ८३/२/१/५, शे. ०.०२.२१, पो.ख. ०.००.२२ आओपीसी ०.६९ पे. या वर्णनाच्या मिळकतीच्या १/१२ सदरी श्रीमती. अरुमती बवन महाडे हयाचे नाव असून सदर मिळकत ही पुरील इस्माच्या नावे व कळोवहिवादीत आहे. सदर मिळकत ही विक्रीसाठी करणेकामी, वसाई-वितर शहर महानगरपालिका यांच्या कडून विकारास परवानगी घ्यावयाची आहे. तरीही, सदर मिळकतीवर कोणतीही इस्माचा, व्यक्तीचा, संस्थेचा, गहाण, दान, बहिष, फरोसत वारस, कूळ वहात अस्तबाबत, वारसा, पोतना व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे ताखेप्यासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय नं. अ/१०३, पहिला मजला, विना मध्यम को. ऑप. ही. सोसायटी, लि. विना वसवणा का कॉलेज, प्रकृती हॉस्पिटलच्या बाजूला, वितर आगाशी रोड, वितर (पुं), ता. वसाई, जि. पालघर - ४०१ २०३ येथे लेखी हरकत कायदेशीर पुराव्यासह देणे आवश्यक आहे. उशीरा अथवा कायदाबाहिन येणा-या हरकतीचा अजिबात विचार केला जाणार नाही. यात कसूर केल्यास तडा हक्क नाही व असेल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून पुढील व्यवहार पूर्ण केला जाईल.
दिनांक: ०३-०८-२०२५ सही/-
अॅड. डिलाॅन आलेखन लीपीस
कॉ. ८४०८०६५२२५

ब्राह्मण सेवा संघ, चोखिली, या संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता ज्येष्ठ न्यायिक सेवा संघ (ज्येष्ठालय), जानुस अर्वाटमेंट समीर, टी. पी. एम. रोड, बागमई-चोखिली पश्चिम मुंबई-०९ येथे संपन्न होणार आहे. सर्वसामान्यांस संस्थेच्या कार्यालायत नोंद असलेल्या पत्त्यावर यापूर्वीच टपालाने, किंवा कार्यकर्त्यां सोबत लिखिता पाठवून कळविण्यात आले आहे. तरी सर्वसामान्यांनी याची कृपया नोंद घेऊन सभेसाठी वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती. कार्यकारी मंडळाकरीता सही/- मनीषा प्रताप गुराणिक कांठ्याह

पब्लिक नोटिस
Notice is hereby given that all original agreement for sale executed between (1) Builder M/s. V.N. Enterprises and Mrs. Shipra M. Mehta & Sarita M. Mehta (2) Agreement for sale executed on 04.02.1993 registered by Declaration Under Document No.BBM329/97 on 23.01.1997 between Mrs. Shipra M. Mehta & Sarita M. Mehta and Mr. Chandrakant Atmaram Dave & Mr. Ravindra Motilal Sanghvi (3) Release Deed dated 30.11.2005 registered under Document No. Vas43-09558/2005 executed in favour of Mr. Chandrakant Atmaram Dave by Mr. Ravindra Motilal Sanghvi. (4) Registered agreement for sale executed and registered under Document No. Vas44-185320/14 dated 25.03.2014 between Mr. Chandrakant Atmaram Dave & Mrs. Neena Arvind Singh & Mrs. Asha Surendra Singh along with original share certificate bearing No.40 dated vide No.118 to 200 in respect of Flat No.13, 1st Floor in D'wain of 'LILAVATI NAGAR CHS Ltd.' Near Chandan Naka, Nallasopara (East) and same is constructed on land bearing Survey No.100PartA of Village-Achole, Tal.-Vasai, Distt.-Palghar has been lost and misplaced somewhere and could not be found till date and online mining complaint has been lodged at Achole Police Station bearing No.11931/2025 and if anybody have found the said original agreements along with share certificate kindly inform to me within 14 days from the publication of this notice at Flat No.2, New Avishkar, Behind Sangam Medical, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Distt. Palghar and if any transaction is done on the basis of said agreement shall not be binding on my client and my client shall not be held responsible for same, please note.
Sd/-
Mr. Arun S. Singh
(Advocate High Court)
Date: 03/08/2025

एशिया कॅपिटल लिमिटेड
सीआयएन: एमई१९३एमएच१९३पीएलसी३४२५२
कार्यालय: २०३, अडिअ अवेन्यू, मीट्रोपॉलिस-१३८१, रत्ने क्रॉसिंग ब्रह्मपूर पॅटेल रोड, बंगळूर, कर्नाटक (पश्चिम), मुंबई-४०००५६, फोन: ०२२-२६१०००४७/८०१/८०२.
ई-मेल: www.asiacapital.in ई-मेल: asiacapital@lited@gmail.com

४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि रिमोट ई-वॉटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एशिया कॅपिटल लिमिटेडची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी ११.०० वा. कॅम्पनीच्या नोंदीकृत कार्यालय २०३, अडिअ अवेन्यू, मीट्रोपॉलिस-१३८१, रत्ने क्रॉसिंग बंगळूर, ब्रह्मपूर पॅटेल रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे एजीएमच्या सूनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविचार करण्याकरिता होणार आहे.

कॅम्पनीच्या २०२३ च्या कलम १९ आणि कॅम्पनी (व्यवसाय आणि प्राशासन) नियम २०१४ च्या नियम १० मधील तरतुदीनुसार, सहकारिता सेबी (एलआओडीआर) विधिम, २०२५, च्या नियम ४२, कॅम्पनीच्या एजीएमच्या उद्देशाने संग्रहावर, १९ ऑगस्ट, २०२५ ते सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

सभेच्या सूचनांच्या तारीखी, ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वित्तीय अहवाल आणि रिमोट ई-वॉटिंग तयारीस सक्षम सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडी/नोंदीकृत पत्त्यावर विहित पध्दतीने वैयक्तिकरित्या पाठवले आहेत. भागधारकांना सूचना पाठवण्याची पूर्णतः तारीख शुक्रवार, ०९ ऑगस्ट, २०२५ आहे. ही कायदेपे सद्यस्थितीत डाउनलोड करण्यासाठी कॅम्पनीच्या www.asiacapital.in वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत आणि सदस्यांच्या तपस्येसाठी कॅम्पनीच्या नोंदीकृत कार्यालयात ठेवली जातात. ज्या सदस्यांना वार्षिक अहवाल मिळत नाही, ते कॅम्पनीच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात किंवा कॅम्पनीच्या नोंदीकृत कार्यालयात त्याची प्रत मागू शकतात.

कॅम्पनीला आपल्या समासादने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्क वजावण्याची सुविधा उपलब्ध करून देताना आमद होत आहे आणि नॅशनल सिस्टिमिटीज डिजिटल डिमॅण्ड (एनएसडीएन) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटींग सेवामुळे व्यवसायावर विमर्श केला जाऊ शकतो. एजीएमच्या सूनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने विमर्श केले जाऊ शकतात.

ई-मतदान कॅम्पनीच्या एवॉल्यूटिंग, २९ ऑगस्ट, २०२५ (म.९.०० वा. घाटावर) रोजी प्रारंभ होईल आणि रविवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी (सायं.५.०० वा.) भागवेळी समाप्त होईल. या ताखेच्या वेळी, या ताखेच्या वेळेच्या पलीकडे मतदान करता येणार नाही. बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा अधिकार असणार नाही, २०२५ रोजी चालू असलेल्या डिमॅण्ड स्ट्रक्चर अंतर्गत घेणारे कोणतेही भागधारक रिमोट ई-व्होटींगद्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतात. कोणतीही व्यक्ती, जी सूचना पाठवण्यातून आणि कट ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर शेअर्स घेते आणि कॅम्पनीचे सदस्य बनते, अर्थात सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५ रोजी, त्यांचा कट-ऑफ तारखेनंतर वेळेवर सूचना प्रदान केली जाईल आणि असे सदस्य evoting@nsdl.co.in किंवा आओपीएम, Venus ShareShree Private Limited वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील मिळवू शकतात.

नवाषी, जर सदस्य आधीच रिमोट ई-मतदानासाठी एनएसडीएन कडे नोंदीकृत अर्जातून तसे ते त्यांचे विद्यमान वारसाकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. रिमोट ई-व्होटींग पध्दत एनएसडीएन द्वारे त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकादा उदाहरण सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममधील रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केलेले समाप्त देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

अॅडव्होकेट संजय कुमार ललित, कार्यालय क्र.२०६, तुळुसा मजला युनायटेड बिझनेस पार्क, जूने पारस पोर्ट ऑफिसरूम आणि, राड क्र.११, वाळगे इस्टेट, ठाणे (पश्चिम) - मुंबई-४०००६५ (ईमेल आयडी: sanjay@jupiterlegal.in) ई-मतदान प्रक्रियेकरिता तपस्येसाठी म्हणून मिळू शकते.

रिमोट ई-मतदानाची तपस्येकरिता एजीएमच्या सूनेमध्ये समाविष्ट आहे. ई-व्होटींगची संघीय कोणतीही शंका/प्रश्न असल्यास कॅम्पनीला एशिया कॅपिटल लिमिटेड, २०३, अडिअ अवेन्यू, मीट्रोपॉलिस-१३८१, ब्रह्मपूर पॅटेल रोड, बंगळूर, कर्नाटक (पश्चिम), मुंबई-४०००५६, फोन: ०२२-२६१०००४७/८०१/८०२, ईमेल: compliance@asiacapital.in वर पाठवता येईल किंवा कॅम्पनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी evoting@nsdl.co.in वर संपर्क घ्यावा.

सदस्य एनएसडीएन, टूडे व्हाय, ए व्हाय, २४ वा मजला, कान्हा विलस कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ वर देखील लिहू शकतात.

पुस्तक बंद करण्याची सूचना आणि निश्चित तारिख

प्रतिपूर्तीचा प्रकार	पुस्तक बंद करणे	प्रतिपत्र दिनांक	उद्देश
दुर्मी सूचना इच्छी शेअर आणि पेश अर व्हॅल्यू रु. १०/-	सोमवार, १९ ऑगस्ट २०२५	सोमवार, १९ ऑगस्ट २०२५	४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी ११.०० वा. घाटावर, २०२५, अडिअ अवेन्यू, मीट्रोपॉलिस-१३८१, रत्ने क्रॉसिंग बंगळूर, ब्रह्मपूर पॅटेल रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५६ येथे होणार आहे.
			मंडळाच्या आदेशांमध्ये एशिया कॅपिटल लिमिटेडकडता सही/- प्रतिक शर्मा कॅम्पनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.९४९३८३

DCB BANK

पुरातत्वकडून ६.५० कोटी आणि इतर मिळून सुमारे १३ कोटी रुपये खर्चून ही काम करण्यात येत आहे. भीमा आणि सीना या नद्यांच्या संगमावरील हे मंदिर पुरापासून सुरक्षित राहावे यासाठी पूर्वीपेक्षाही भक्कम अशी तटबंदी उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पूर्वी ही तटबंदी पांढऱ्या मातीत बांधली होती. आता सुमारे १५ फूट खोल पाया, जर मीत १२ फूट तर वर ३ फूट रूंद अशी तटबंदी उभारण्यात आली आहे. जमिनीच्या वर या तटबंदीला काळ्या दगडांचीही जोड असणार आहे. त्यामुळे हे मंदिर हजार वर्षांपूर्वी होते

जाहीर सूचना
स्वामी श्री. बाळकृष्ण एस. धारगळकर हे डिग्री कॉलेज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ४० फीट रोड, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००५७ या सोसायटीचे सदस्य होते आणि ए-१ विभागातील १०५ मजल्यावरील फ्लॅट क्र.१०५४ चे धारक होते, यांचे २६.०५.२०२३ रोजी निघन झाले. मर्यात स्वामी श्री. बाळकृष्ण एस. धारगळकर यांचे कायदेशीर वारसादारी दिनांक ११ जून, २०२५ रोजीचे नोंद पुस्तका कारनामा केला आणि त्यांचे ५०% अविभागीय शेअर्स अर्थात श्रीमती अमिता अश्वर घांगळे (मुक्तकर्त्या-विधवाती मुलगी) यांच्या नावे सदर ए-१ विभागातील १०५ मजल्यावरील फ्लॅट क्र.१०५४ बाबत त्यांचे शेअर श्री. अर्जुन बाळकृष्ण धारगळकर यांच्या नावे मुक्त केले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मर्यात समासादाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तान्तरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आशेपे घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आशेपे असल्यास ते ह्या सूनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मर्यात समासादाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तान्तरणासाठी त्यांच्या/त्यांच्या/त्यांच्या दावा/आशेपेच्या पुढावर त्यांच्या/त्यांच्या आणि अन्य पुरावाच्या प्रतीपत्ती मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आशेपे प्राप्त झाले नाहीत, तर मर्यात समासादाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करणारा सोसायटी मोकळी असेल. आता दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५, मुंबई

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती परमेश्वर सुभाष बाडिवाल हे सदरनिका क्र.४२, महाराज अशोक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सुंदर नगरच्या मागे, शारदा नगर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००४४ (बायुडे सर फ्लॅट म्हणून संदर्भ) या सदर फ्लॅटमधील १००% शेअर्स, हित, अधिकार धारक होत्या. यासाठी नवीन शेअर प्रमाणपत्र क्र.१५ हखले आहे आणि सापडलेले नाही आणि दुय्यम भाग हस्तान्तरण वित्तागमासाठी सोसायटीचे सचिव/अध्यक्षकडे हस्तान्तरित मुळ भाग प्रमाणपत्र क्र.१५ कर्ता अर्ज केलेला आहे.
जर कोणता व्यक्तीस कायदेशीर संस्था आणि संस्थेस किंवा अन्य इतर संस्था यांना दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणबाबत काही दावा/आशेपे (काही असल्यास) असल्यास त्यांनी सदर सूनेचा ताखेप्यासून १५ दिवसांत सोसायटी सचिवाकडे खालील दिलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा कोणतेही दावा/आशेपे असल्यास त्या/त्यांविषयी कोणतेही अर्ज असे समजले जातील आणि दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणची प्रक्रिया समाप्त राहू शकते.
महाराज अशोक को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेडकडता सही/-
मा. सचिव
वकील मार्फत व्ही.काय एमएसएलएड् मोंबा.१६८०२२११६१
दिनांक: ०३.०८.२०२५

अडवानी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड
(सीआयएन: एल९९९९एमएच१९३पीएलसी०४२८९१)
नोंदीकृत कार्यालय: १८९ व १८८, जॉर्जी मॅकर डॅव्हर्स-२, नरिपन पॉईंट, मुंबई-४०००२१.
दूर.क्र.:०२२-२२२८४०१०१, ई-मेल: cs.ho@advanihotels.com

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल
(बिहित रिषाय अन्व आकडे रु.लाखात)

संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष	
३१.०३.२५	३१.०३.२४	३१.०३.२३	३१.०३.२४	
पुनर्वित्तिकी	पुनर्वित्तिकी	पुनर्वित्तिकी	पुनर्वित्तिकी	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९२.२.३७	३३२.५.०६	२०२५.०५	१०४०.४.७५
कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/विशेष साधारण बाबतून)	३५१.०.७९	१५३.८.६५	४०२.२.६	३५२.९.७७
कर्पूर कालावधीकरिता निवळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबतंतर)	३५१.०.७९	१५३.८.६५	४०२.२.६	३५२.९.७७
कालावधीकरिता एकूण सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकथ नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न/करानंतर)	२२८.४७	१५२.७.०८	३५९.५८	२६५.१९.९२
सममाण भांडवल	१८४.८.७७	१८४.८.७७	१८४.८.७७	१८४.८.७७
३१ मार्च, २०२५ रोजीचे लेखापरिहित ताळेबंदपरकाल दिल्याप्रमाणे इतर सममाण				६२३.२.५
उत्पन्न प्रतिभाग (रु./२ - प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून)	०.२५	१.२४	०.३९	२.८६
१. मूळ इपीएस (रु.)	०.२५	१.२४	०.३९	२.८६
२. सीमिकृत इपीएस (रु.)	०.२५	१.२४	०.३९	२.८६
१. सेबी (लिस्टिंग) अँड अदर डिस्कलोजर रिक्झायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुनादालीत उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कॅम्पनीच्या http://www.caravelahotels.com वेबसाइटवर आणि बीएसई व एनएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.				

कॅम्पनीच्या संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही/-
सुंदर जी. अडवानी
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:००९३३५

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, विसाड्डा इंडिया लिमिटेड (३६ विसाड्डा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) हे युनिट क्र.२२५, २२६ व २२८, २२ मजला, सोलासिंग-१ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची सोलासिंग म्हणून ज्ञात झाले. एल९९९९टी गेट क्र.६ समोर, साकी विहार रोड, फ्लॉर, मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ अंदाजे १३३४ चौ.फु. विटअप क्षेत्र, नोंदणी जिल्हा व ज-अर जि.मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा या मालमतेची संपूर्ण मालकी आहे आणि त्यांच्या ताब्यात आहे, या जोबवर केलेल्या कारनामांचे आणि दस्तावेजांचे त्याम देखील त्यांच्या ताब्यात आहेत.

युनिव्हर्सल प्रिमायसेस अँड टेक्सटाईलस प्रायव्हेट लिमिटेड, विकासक, एक भाग आणि **विसाड्डा इंडिया लिमिटेड**, खरीददार, अन्य भाग यांच्या दाय्यान दिनांक ८ जुलै, १९९७ रोजी नोंदणी क्र.११११०१७-७७८०-१९९७ असलेला गड्ड विक्री कारनामा झालेला आणि त्याची नोंदणी पावती आणि या कारनामामुळे भाग असलेले इतर दस्तावेज, सदर युनिटशी संबंधित, प्रथम श्रेणी कारनामा हखले/गहाळ झाले आहे आणि परिश्रमपूर्वक प्रयत्नांतरीही तो सापडत नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारस सदर युनिट/मालमतेबाबत कोणताही दावा, आशेपे किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूनेचा प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकर्ता आणि सोसायटीच्या कार्यालयात कळवावे. तदनुसार मागे अर्धील दुय्यम प्रतीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील आणि सदर सूनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त युनिट/मालमतेच्या विक्री प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील.

आज दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, विसाड्डा इंडिया लिमिटेड (३६ विसाड्डा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) हे युनिट क्र.२२५, २२६ व २२८, २२ मजला, सोलासिंग-१ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची सोलासिंग म्हणून ज्ञात झाले. एल९९९९टी गेट क्र.६ समोर, साकी विहार रोड, फ्लॉर, मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ अंदाजे १३३४ चौ.फु. विटअप क्षेत्र, नोंदणी जिल्हा व ज-अर जि.मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा या मालमतेची संपूर्ण मालकी आहे आणि त्यांच्या ताब्यात आहे, या जोबवर केलेल्या कारनामांचे आणि दस्तावेजांचे त्याम देखील त्यांच्या ताब्यात आहेत.

युनिव्हर्सल प्रिमायसेस अँड टेक्सटाईलस प्रायव्हेट लिमिटेड, विकासक, एक भाग आणि **विसाड्डा इंडिया लिमिटेड**, खरीददार, अन्य भाग यांच्या दाय्यान दिनांक ८ जुलै, १९९७ रोजी नोंदणी क्र.११११०१७-७७८०-१९९७ असलेला गड्ड विक्री कारनामा झालेला आणि त्याची नोंदणी पावती आणि या कारनामामुळे भाग असलेले इतर दस्तावेज, सदर युनिटशी संबंधित, प्रथम श्रेणी कारनामा हखले/गहाळ झाले आहे आणि परिश्रमपूर्वक प्रयत्नांतरीही तो सापडत नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारस सदर युनिट/मालमतेबाबत कोणताही दावा, आशेपे किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूनेचा प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपची पुराव्यासह खालील स्वाक्षरीकर्ता आणि सोसायटीच्या कार्यालयात कळवावे. तदनुसार मागे अर्धील दुय्यम प्रतीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील आणि सदर सूनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त युनिट/मालमतेच्या विक्री प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील.

आज दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५

हेड्स अफ लव्हर्स लिमिटेड
CIN : L52390MH2011PLC213349
कार्यालय : प्लॉट क्र. ई-१३२, एमआयडीसी, तारारूप औद्योगिक क्षेत्र, बोईसर, जिल्हा - पालघर - ४०९५०६.
कॉर्पोरेट ऑफिस : ६०८ आर्यन व्हॅक स्पेस, नवकारा क्लॉसिंग मुम्बई टॅन्का अहमदाबाद, जोधपुर कार रस्ता, अहमदाबाद, अहमदा